



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण
प्राधिकृत प्रकाशन

मंगळवार, फेब्रुवारी २०, २००१/फाल्गुन १, शके १९२२

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग चार-अ

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

गृह विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १२ फेब्रुवारी २००१

अधिसूचना

मोटार वाहने अधिनियम, १९८८.

क्रमांक एसटीसी. ३४००/१८/प्र.क्र. २१७/परि-१. —मोटार वाहने अधिनियम, १९८८ च्या (१९८८ चा ५९) कलम ६७ चे पोट-कलम (१) व (२) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून व या बाबतीत शासनास समर्थ करणाऱ्या सर्व शक्तींचा वापर करून शासन अधिसूचना, गृह विभाग, क्रमांक एसटीसी. ३४००/६३१/प्र.क्र. ३१/परि-१, दिनांक २० जून २००० [परिच्छेद क्रमांक १ (६) (फ)] नुसार मुंबईहून होळी व गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी व ग्रुप बुकींगसाठी जाताना

६८ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, फेब्रुवारी २०, २००१/फाल्गुन १, शके १९२२ [भाग चार-अ

वाढीव भाडे व परतीच्या वेळी भाडे कमी करण्याचे किंवा त्याच्या उलट करण्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास प्रदान केलेले अधिकार या अधिसूचने अन्वये रद्द करण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

प्र. कृ. सगदेव,
शासनाचे उप सचिव.